

माहितीचा अधिकार अधिनियम 2005

कलम 2 एच नमुना- अ

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये विभागावर लोकप्राधिकारी यांची यादी

शासकीय विभागाचे नाव तहसिल कार्यालय धर्माबाद जि. नांदेड

कलम 2 एच ए/बी/सी/डी

अ.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकाण /पत्ता
1	तहसिल कार्यालय धर्माबाद	तहसिलदार धर्माबाद	तहसिल कार्यालय धर्माबाद जि. नांदेड

❖ कलम 4 (ए) (बी) (ए)

ता धर्माबाद जि.नांदेड येथील तहसिल कार्यालयातील **कर्तव्याचा** तपशील

❖ कार्यालयाचे नाव :- तहसिल कार्यालय धर्माबाद

❖ पत्ता :- तहसिल कार्यालय धर्माबाद जि. नांदेड

❖ कार्यालय प्रमुख :- तहसिलदार

❖ विभागाचे नाव :- महसूल विभाग

❖ कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या विधानस्त :- महसूल वन विभाग मंत्रालय, मुंबई

❖ कार्य क्षेत्र :- तालुका धर्माबाद तालुका धर्माबाद ,भौगोलीक क्षेत्र :- ३३२७८.५८ हे आर.

❖ कार्यानुरूप :- महसुली गावे

❖ महसुली गावे. ५६

❖ विशिष्ट कार्ये

1. महसुली कामाबाबत नियंत्रण व जबाबदारी.

2. कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज करणे

3. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे गट कार्यक्रम अधिकारी

4. सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम पाहणे

5. सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे सचिव

6. कृषी गणना, जनगणना, आर्थिक गणना, पशूगणना तालुका स्तरीय प्रमुख

❖ विभागाचे ध्येय धोरणे :-

1. **जमीन** महसूल जमा करणे व जमीनी संबंधीचे अभिलेख अद्यावत करून संभाळणे.

❖ सर्व संबंधित कर्मचारी :-

1. कार्यालय प्रमुख	तहसिलदार	वर्ग 1
2. नायब तहसीलदार	नायब तहसिलदार महसूल 1	वर्ग 2
	नायब तहसिलदार महसूल 2	वर्ग 2
	नायब तहसिलदार निवडणुक	वर्ग 2
3. अक्वल कारकुन	महसूल - 1	वर्ग 3
	महसूल - 2	वर्ग 3
	महसूल -3	वर्ग 3
	रोहयो	वर्ग 3
4. लिपीक	आस्थापणा/लेखा	वर्ग 3
	संकीर्ण/महाराजस्व	वर्ग 3
	एम.ए.जी. /गौणखनिज/ वसुली	वर्ग 3
	जमाबंदी/निवडणुक/	वर्ग 3
	आवकजावक	वर्ग 3
	संगायो/जनगणना	वर्ग 3
	अभिलेख /नैसर्गिक आपत्ती	वर्ग 3
	गोदामपाल	वर्ग 3

❖ मालमत्तेचा तपशिल :-

तहसील कार्यालय भोकर धर्माबाद यांचे कडील वापरासाठीची स्थावर मालमत्ता

अ क्र	इमारत	ठिकाण
1.	शासकीय इमारत	धर्माबाद
2.	शासकीय गोडावून	धर्माबाद

❖ उपलब्ध सेवा :-

1. सेतू सुविधा केंद्र - अंतर्गत निर्गमित होणारे प्रमाणपत्र, उत्पन्न, रहवाशी, जात प्रमाणपत्र नॉनक्रिमिलीअर 30 % महिला आरक्षण, वारसा प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र

❖ संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशिल

स्थर	कार्याक्षेत्र	अधिकारी
------	---------------	---------

तहसिल स्तर	संपूर्ण तालुका	तहसीलदार
मंडळ स्तर	मंडळ विभाग	मंडळ अधिकारी
ग्राम स्तर	सज्जा अंतर्गत गावे	तलाठी

❖ कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा

- दुरध्वनी क्रमांक - तहसील कार्यालय धर्माबाद ०२४६५ - २४४१७९
- वेळ - सकाळी ९.४५ ते सायं ५.४५ वा.
- साप्ताहिक सुट्टी - रविवार
दुसरा व चौथा शनिवार

❖ कार्यालयाचा प्रारूप तक्ता

तहसिलदार

• ना. त. (महसूल)-१ ना.तह. निवडणूक -१ ना.तह महसूल -२	
मंडळ अधिकारी - २ कार्यरत	अव्वल कारकून (म) - ३ कार्यरत
तलाठी - १९ कार्यरत	अ.का.रो.ह.यो. - रिक्त
गोदामपाल -रिक्त	लिपीक - ०८ कार्यरत
शिपाई -०६ कार्यरत	कोतवाल - १७ कार्यरत

कमल ४ (१) (ड) (११) नमूना - अ

- धर्माबाद येथील तहसिल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा अधिकाराचा तपशील
- लेखा शाखा

अ. क्र.	पदनाम	आर्थिक अधिकार	नियम/अटी/ शर्ती
		१) राजपत्रित अधिका-याना संगणक खरेदी करण्यासाठी अग्रीम मंजूर करणे.	
		२) वाहन/सायकल खरेदीसाठी कर्मचा-याना अग्रीम मंजूर करणे.	
		३) बदली झालेल्या शासकीय कर्मचा-याला वेतन अग्रीम प्रवास भत्ता, अग्रीम इ. मंजूर करणे.	
		४) दौ-यावर जाण्यासाठी राजपत्रित/अराजपत्रीत अधिका-याना प्रवास भत्ता अग्रीम मंजूर करणे.	

	<p>5) एक वर्षापेक्षा अधिक परंतु सहा वर्षापेक्षा अधिक नाही अशा कालावधी पर्यंत प्रशासकीय कारणास्तव प्रलंबित राहिलेल्या शासकीय कर्मचा-याच्या स्वतःच्या धरून व भत्याच्या अथवा वेतन वाढीच्या थकबाकीच्या रकमाप्रदान करण्यास मंजूरी देणे.</p>	
	<p>6) कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्यास भाडे प्रदान करण्यास मंजूरी देणे(20,000 रु. पर्यंत)</p>	
	<p>7) शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना घरबांधणी अग्रीम मंजूर करणे.</p>	
	<p>8) सेवेत असताना मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचा-याच्या कुटूंबाला अग्रीम मंजूर करणे.</p>	
	<p>9) जडवस्तू संग्रहातील निरुपयोगी वस्तू निर्लेखित करणे.</p>	
	<p>10) ज्या प्रकरणी संबंधीत शासकीय कर्मचा-याला दोषी धरण्यात आले असेल किंवा दोषमुक्त केले असेल अशा अफरा तफरी अपहार चोरी वगैरे कारणापुरते झालेली सार्वजनिक द्रव्याची हानी निर्लेखित करणे</p>	
	<p>11) समिती-आयोग याच्या सभासदांना तसेच कार्यालयीन औपचारीक बैठकीतील सदस्यांना दिलेल्या अल्पोपहराच्या खर्चास मंजूरी देणे.</p>	
	<p>12) भाड्याने घेतलेल्या वाहनांच्या भाडे खर्चास मंजूरी देणे.</p>	
	<p>13) कार्यालयातील दुरध्वनीला, प्लग व दुरध्वनीच्या स्थांलातरासाठीच्या अनावर्ती खर्चास मंजूरी देणे.</p>	
	<p>14) शासकीय वाहनाच्या देखभालीवरील तो सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चास मंजूरी देणे.</p>	
	<p>15) शासकीय वाहनांसाठी पेट्रोल/ डिझेल ऑईल खरेदी करण्यासाठी खर्च करणे.</p>	
	<p>16) छायाप्रती, कोर्ट फी, मुद्रांक वगैरे प्रयोजनासाठी तातडीच्या वेळेचा करणेस मंजूरी देणे.</p>	
	<p>17) साहित्य, पत्रके छपाई करणसाठी शासकीय मुद्रणालयाला निर्देश देणे.</p>	

	18) फर्निचर दुरुस्ती खर्च मंजूरी देणे	
	29) चतुर्थ श्रेणी कर्मचा-याना गणवेश मंजूरी देणे.	
	20) संदर्भ पुस्तके, प्रकाशने विकत घेणेस मंजूरी देणे	
	21) ग्रंथालयातील पुस्तके/ग्रंथ निर्लेखनास मंजूरी देणे.	
	22) गोदाम - तूट 2500 रु. पर्यंत निर्लेखित करणे.	
	23) राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभार्थना अनुदान मंजूर करणे.	
	24) नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू पावलेल्या वारसास शासकीय मदत मंजूर करणे	

कलम 4 (1) (ड) ii नमूना अ.

- ❖ धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल
- ❖ दंडाधिकार शाखा

अ.क्र.	पदनाम	फौजदारी अधिकार	नियम/अटी/या.नि. परिपत्रक
1	कार्यकारी दंडाधिकारी	1) सार्वजनिक शांततेसाठी व चांगल्या वर्तवणूकीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बंधपत्र घेणे.	crpc कलम 107,109,110
		2) प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून sedutios वृत्त पसरवणा-या व्यक्तीकडून बंधपत्र घेणे	crpc कलम 108
		3) वादग्रस्त जमीन शासनाच्या ताब्यात घेणे.	crpc कलम 145
		4) जवाब घेणे व नोंद करणे.	crpc कलम 164
		5) संशयास्पद मृत्यूची चौकशी करणे	crpc कलम 176
		6) बंधपत्र रद्द करणे	c कलम 107 a

		7) संशयित गुन्हेगाराची ओळख परेड घेणे.	crpc कलम 164 शा.नि.गृहखाते पी.आर. ओ.2460/ 16653-1 दि. ऑगस्ट 1963
		8) मृत्युपूर्वी जबानी घेणे.	crpc कलम 155/145 भारतीय पुरावा अधि. कलम -157
		9) शास्त्रास्त्र परवाना देणे कामी चौकशी अहवाल देणे.	कार्यालयी आदेशानुसार आर्म्स एॅक्ट नुसार.

कलम 4 (1) (ड) ii नमूना अ.

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशील

❖ आस्थापना

अ.क्र.	पदनाम	अर्धन्यायिक अधिकार	नियम / अधिनियम /परिपत्रक
1	तहसिलदार	कोतवाल यांना कर्तव्यात कसूर केल्याबाबत शिस्तभंगाची कार्यवाही करणे. म.ज.म. अ.1966 मधील तरतुदीनुसार कलम 234 नुसार रीतसर चौकशी करणे वहीवाटीची चौकशी करणे मामलतदार अधिनियम 1906 कुळ प्रकरणाची चौकशी करणे हैद्राबाद कुळ कायदा	सा प्र परीपत्रक 1959 मनासे वागणूक नियम 1979 व मनासे शिस्त व अपील 1979 विभागीय पुस्तीका 1991

कलम 4 (1) (ड) ii नमूना अ

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा
तपशील. प्रशासकीय अधिकार

❖ आस्थापना

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
कार्यकारी दंडाधिकारी	कार्यालय प्रमुख	1. महाराष्ट्र नगरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1 ते 5 प्रकरणे (1ते 5)	
		2) म.ना.से. (वेतन) नियम 1981 चे 1 ते 58	
		3) म.ना.से. (रजा) नियम 1981 चे नियम 1 ते 97	
		4) म.ना.से. (वर्तणूक) नियम 1979 चे 1 ते 30	
		6) विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 चे 1 ते 25	
		7) म.ना.से. (परग्रहण अवधी परकीय सेवा, निलंबन, बडतर्फ व सेवेतून काढून टाकणे) नियम 1981 चे 176	

❖ रोहयो

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
तहसीलदार	1. तालुका रोहयो समितीचे सचिव रोहयो सारग्रंथ व समिती अधिकारी म्हणून काम पाहणे.	एन आर ई जी ए अॅक्ट	
	2. तालुक्यातील अकुशल मजुरांची नोंदणी रोहयो सारग्रंथ करणे व मुदतीत काम उपलब्ध करुण देणे. प्रकरण. 6	एन आर ई जी ए अॅक्ट	
	3. नोंदणी केलेल्या मजुरांना कार्ड देणे	एन आर ई जी ए अॅक्ट	
	4., रोहयो कामाची तपासणी करणे. मा.जि. अ. नांदेड यांचे कार्यालयिन आदेशानुसार	एन आर ई जी ए अॅक्ट	
	5. रोहयो कामाच्या तक्रारीची चौकशी करून अहवाल वरिष्ठाकडे सादर करणे. मा.जि.अ. नांदेड याचे कार्यालयिन आदेशानुसार	एन आर ई जी ए अॅक्ट	

❖ पुरवठा

तहसीलदार	1) साल्व्हंट परवान्याची तपासणी करणे	दि. महाराष्ट्र साहल्व्हंट रॅफिनेट स्लोप लाससिंग ऑर्डर 2000	
----------	-------------------------------------	--	--

2) पेट्रोलजन्य पदार्थांच्या तपासण्या	1) मोटार स्पिरिट ऍण्ड हाय स्पीड डिझेल. ऑर्डर 1998. 2) पेट्रोलिअम पॉडक्ट्स ऑर्डर - 1999 3) लिक्विपाईड पेट्रोलि अम गॅस ऑर्डर - 2002	
3) शासकीय गोदामाची तपासणी करणे.	गोडाऊन मॅन्युअल	
4) प्राप्त अन्नधान्य व इतर	वेळोवेळेच्या कार्यालयीन आदेशानुसार.	
5) स्व.धा.दु च्या इष्टांकाप्रमाणे	शा.नि.क्र.सा. वि. व्य. 1091 /2424/प्र6428	
6) किरोकोळ केरोसीन विक्रेत्यांच्या तपासण्या करणे.	शा.नि.क्र.सा.वि.व्य. 1091/24/24/प्र.6128 दिनांक 12/11/91	
7) नवीन शिधा पत्र देणे. शिधा पत्रिका रद्द करणे. शिधा पत्रिकेतील एकांक संख्या वाढवणे कमी करणे.	प्र.क्र. 2583/ना.पु. दि. 15/9/2005 शा.नि.	
8) अंत्योदय सोडतीचे लाभार्थी निवडणे त्यांना धान्य उपलब्ध करून देणे.	शा.नि.संगायो 1001/प्र.क्र.483 ना.पु. 28 दि.8/8/2001	
9) शालेय पोषण आहार योजनेसाठी धान्य उपलब्ध करून देणे.		
10) अन्नपूर्णा योजनेचे आहार योजनेसाठी धान्य उपलब्ध करून देणे.	शा.नि. अन्नयो. 1900/प्र.क्र. 112 नापु. 30/ दि.20/6/2000	

❖ निवडणूक

1	ग्रामपंचायत सदस्य संख्या प्रभाग रचना आणि अंतिम पदाचे आरक्षण नियमानुसार अनु. जाती. अनूजमाती ना.प्र. महिला साठी आरक्षण निश्चित करणे.	मुंबई ग्रामपंचायत (सदस्य संख्या प्रभागरचा, आणि अंतिम पदांचे आरक्षण नियम- 1566	
	2) गावच्या भागौलीक रचनेनुसार नियमानुसार प्रारूप प्रभाग जिल्हाधिकारी यांचे कडे सादर करणे.	मुंबई ग्रामपंचायत अधिनियम - 1958	
	3) नमूना ब वर प्राप्त दावे हरकती निकाली काढल्यानंतर नमूना अ नियम 5 (1) प्रसिध्द करणे.	मुंबई ग्रामपंचायत अधिनियम -- 1958	

4) मा. राज्य निवडणूक आयोगांनी निश्चित केलेल्या अहता दिनांकाच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत प्रभागासाठी हस्तलिखित मतदार यादी तयार करणे व प्रसिध्द करणे.	निवडणूक नियम 1959 कलम 3(4) कलम 3(5)	
5) निवडणूकीची निवडणूक नियम 1959 मधील नियम 7 मधील पोटनिमय (1) मधील अन्वये व पोट नियम 2 नुसार नमूना मध्ये नोटीस प्रसिध्द करावे.	गाव निवडणूक नियम 1959 कलम 7(1) व 7(2)	

6) ग्रा.प. निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची- नियुक्ती करून ग्रामपंचायतीच्या निवडणूक मा. राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यक्रमानुसार निवडणूका घेवून निवडून आलेल्या सदस्याचे प्रसिदधी प्रगटन व नमूना 37 मध्ये निकाल प्रसिध्द करणे.	मुंबई ग्राम पंचायत अधिनियम 1958 कलम (6)	
7) सहाय्यक मतदार नोंदणी या नात्याने मतदारांची मतदार यादी अद्यावत करणे.	मतदार नोंदणी अधिकारी अधिनियम 1960	
8) मतदार यादी अद्यावत करणेसाठीच्या विशेष / संकिर्ण पुनरिक्षण च्या कामी पदिनर्देशीत अधिका-याची नियुक्ता करणे.	लोकप्रतिनिधीत्व अधिनियम - 1950	
9) विधानसभा निवडणूकासाठी शासनाने राजपत्रात प्रसिध्द केल्यानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणे.	Hand book for Returning officer	
10) लोकसभा निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निर्देशकासनुसार काम करणे.	मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आदेश नुसार	
11) मा. जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार व राज्य निवडणूक आयोगाचे सुचनेनुसार नगर परिषद व जि.प. व प.स. निवडणूका पार पाडणे.		
12) महाराष्ट्र विनिदिष्ट सहकारी संस्थांच्या निवडणूकीसाठी मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार निवडणूका घेणे.	महाराष्ट्र विनिदिष्ट सहकारी संस्थांच्या संमंत्या निवडणूक नियम 1971	

❖ जमाबंदी

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा /नियम शासने निर्णय परिपत्रकानुसार	अभिप्राय
तहसीलदार	1. तालुक्याची जमाबंदी करणे व मागणी निश्चित करणे	महाराष्ट्र जमीन महसूल	
	2. महसूली प्रकरणे चालवणे.	मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 म.ज.म.अ. 1966 कलम 8(3)(5)	
	3. मामलतदार कोर्ट ऍक्टनुसार कामे	मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906	
	4. तलाठी व म.अ. महसूली गावाचे दफ्तर तपासणे.	महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (तयार करणे व सुव्यवस्थीत ठेवणे) नियम 1971	
	5. रो.ह.यो. व शैक्षणिक कराची मागणी निश्चित करणे.	महाराष्ट्र शिक्षण कर अधिनयम 1962	
	6. पीक पैसेवारी अंतिम करून जाहिर करणे.	म.ज.म. 1966 कलम 50	
	7. कोर्ट डिक्रीप्रमाणे ताबा देणे.	सी पी सी एस जी दिवाणी प्रकीया संहिता 54	
	8. नदी नाल्यातून पापलाईनद्वारे पाणी नेण्यास परवाणगी देणे.	म.ज.म.अ. 1966 कल 49 शा.नि.क्र. डेस्क 1085/916 दिनांक 30/ जाने.1986	
	9. अकृषीक आकारणी निश्चित करणे.	म.ज.म.अ. 1966 कलम 44 45	
	10. केंद्र पुरस्कृत भुमी अभिलेखे संगणकीकरण योजना राबवणे.	ककॅम्प192/संगणकप्रणाली/स.1/ 2002 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमी अभिलेख पुणे दिनांक 4/3/2002 चे परीपत्रक	

❖ सं.गा.यो./ इंगायो

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय/ परिपत्रकानुसार	अभिप्राय

1. राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेतील लाभार्थी निवड सचिव नात्याने करणे व ग्रामसभेत मंजूरीसाठी ठेवून अंतिम संजय गांधी समिती बैठकित मंजूरीसाठी ठेवणे.	सा.न्या.व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.विसयो -2010/प्र.क्र.175/विसयो -2 मंत्रालय मुंबई दिनांक 26/10/2012	
2. कुंटुब अर्थसहाय्य योजना लाभार्थ्यांची निवड करणे	राकुला 2012/प्रक्र 277/ विसयो 2/दि 12.3.2013	
3. आम आदमी विमा योजना	सा.न्याय वि भाग व विशेष सहा. विभाग आ अवि 2007/प्रक्र356/विसायो दि 16.6.2007	

❖ करमणूक कर

पदनाम	प्रशासकीय अधिकारी	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
	करमणूकर कराची वसूली करणे	क.कर अधिनियम 1923	
	केबल सर्वेक्षण करणे व केबल जोडण्या निश्चित करणे.	केबल टेलीव्हीजन नेटवर्क विनिमन अधिनियम 1995	
	सिनेमागृह व्हि.डी.ओ. इ. च्या तापसण्या करणे	मुंबई सिनेमा विनियम अधिनियम 1953	
	1) तालुक्याल कारागृहाचे कारागृह अधिक्षक म्हणून काम करणे	सब जेल मॅन्यअल	

वसूली

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
	1) जमिन महसुल व त्यावरील उपकर वसूल करणे.	म.ज.म. शेतजमीनीवरील जमीन महसुलाची आकारणी व जमाबंदी नियम 1970	
	2) आर.आर.सी. प्रकरणाची वसूली करणे	महाराष्ट्र जमीन महसुलाच्या वसुलीबाबत नियम 1967	
	3) नियमित व अनाधिकृत अकृषिककर वसूली करणे.	म.ज.म.अ.44,44 अ ,45 64 ते 78	

	4) अनिधिकृत गौण खनिज दंड वसूल करणे	नियम 2013	
	5) मागणीची नोटीस देणे	मजम अ 1966 कलम (176)	

❖ नैसर्गिक आपत्ती

पदनाम	प्रशासकीय अधिकार	कोणता कायदा/नियम/शासने निर्णय/परिपत्रकानुसार	अभिप्राय
तहसीलदार	1) नैसर्गिक आपत्तमुळे निराधार कुटूंबाना सानुगृह अनुदान मंजूर करून वाटप करणे.	म.व.व. विभाग परिपत्रक सी.एल.एस.-1 प्र.क्र.120/म-3 दि. 12 जुन 2001	
	2) नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसास शासकीय मदत देणे.	शा.नि.क. सि.एल.एस. - 06.041 प्र.क्र.168/-3 दि. 19 ऑगस्ट 2004	
	3) गरज असल्यास नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित कुटूंबाचे तात्पुरते पुनर्वसन करणे.	शा.नि.क्रं.सीएलएस 2010 /प्रक्र 71/म-3 दि. 26 मार्च 2010	प्रस्ताव पाठविण्यापुरते मर्यादीत
	1) टंचाई काळात विहित बोअर / अधिग्रहण करणे.	अधिग्रहण अधिनियम - 1963	
	2) टंचाई परिस्थित पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थे बाबत उपायोजना करणे.	शा.नि.गार.वि.व. जलबंधारण विभाग क्र.104 प्र.क्र.-85/43 दि. 8/4/1994 शा.नि.क. टंचाई 1099/प्र.क्र.12/पापू 14 दि. 3 फेब्रुवारी 1999	

कलम (4) (1) (ब)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कर्तव्याचा तपशील

अ.क्र.	पदनाम	प्रशासकीय कर्तव्ये	अनिनियम/ नियम
1	तहसिलदार	कर्मचा-याची रजा मंजूर करणे	
2		कर्मचा-याची सेवा पुस्तिका अद्यावत करणे	
3		कर्मचा-याच्या सेवा विषयक बाबींची आमलबजावणी करणे	
4		तलाठी कोतवाल यांची मासिक जेष्ठता सुचि तयार करणे	
5		सेवा निवृत्तीचे प्रकरणे वरीष्ठ कार्यालय कडे सादर करणे	
6		कर्मचा-याची वेतनवाढ मंजूर करणे	
7		कार्यालयीन कर्मचा-यावर देखरेख व नियंत्रण	
8		रोहयो समितीचे सचिव या नात्याने बैठका घेणे	
10		रोहयो कामाचा साप्ताहिक अहवाल वरिष्ठांकडे सादर करणे	
11		मजूर नोंदणी करणे	
12		रोहयो कामाची इष्ठांकानुसार तपासणी करणे	
13		तालुक्याचे अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून काम करणे	
14		तालुक्यातील सार्वजनीक वितरण व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण	
15		तालुका स्तरीय दक्षता समिती व ग्राम दक्षता समिती स्थापण करणे, बैठका घेणे	
16		बी.पी.एल. अंत्योदय, अन्नपूर्णा लाभार्थीची निवड करणे	
17		तालुक्यातील सार्वजनिक शांतता आबाधित ठेवणे	
18		कार्यालयीन आदेशानुसार सिनेमागृह व्हि.डी.ओ. व करमणूक केंद्रे यांची तपासणी करणे.	
19		इष्ठांकानुसार करमणूक कराची वसूली करण	
20		मा. भारत निवडणूक आयोग यांच्या निदेशाप्रमाणे निवडणूकांची कामे पार पाडणे	
21		मा. राज्य निवडणूक आयोगाचे सुचने नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पार पाडणे	
22		विधान परिषदा निवडणूकी साठीचे नेमुन दिलेले कामकाज करणे	
23		मा. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सुचने नुसार निवडणूक विषयक कामे पार पाडणे	

24		निवडणूक प्रक्रिया शांतेत पार पाडणे	
25		तालुक्यातील महसूली गावांचे दफ्तर अदयावत ठेवणे	
26		तालुका स्तरावरील तालुका नमूने अदयावत ठेवणे	
27		तालुक्यातील जमीन महसूलाची मागणी निश्चित करून वरीष्ठास सादर करणे.	
28		शासकीय जमीनी संदर्भाची माहिती अदयावत करणे	
29		शेतक-याच्या/ खातेदाराच्या 7/12 संबंधीतील अडचणीचे, तक्रारीचे निवरण करणे.	
30		पिक पाहणी पैसेवारीची कामे विहित मुदतीत पार पाडणे	
31		राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थींची वरीष्ठाच्या आदेशानुसार तपासणी करणे. व अपात्र लाभार्थी वगळणे	
32		वरिष्ठ कार्यालयाकडून मागवलेली माहिती वेळोवेळी पाठविणे	
33		संगायो/इंगायो/ श्रावणबाळ योजनेच्या आमल बजावणीसाठी बँकाना योग्य ते निर्देश देणे.	
34		तालुक्यातील कारागृहाचे कारागृह अधीक्षक म्हणून काम करणे.	
35		करमणूक कराची वसूली करणे.	
36		करमणूक करा संबंधीत विहित नोंदवह्या अदयावत ठेवणे.	
37		करमणूक करा संबंधी नियमत कालिके / अहवाल वेळोवेळी वरिष्ठ कार्यालयास सादर करणे.	
38		तालुक्यातील महसूलच्या मागणी प्रमाणे/ इष्टांका प्रमाणे प्रपत्र अ,ब,क, ची वसूली करणे	
39		नैसर्गिक आपत्तीची घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ कार्यालयास कळविणे.	
40		नैसर्गिक आपत्तीच्या काळात बाधित व्यक्तीच्या तात्परत्या पुर्नवसनासाठी इतर शासकीय यंत्रणेस सुचना देणे.	
41		नै.आ. मुळे बाधित व्यक्तीची प्राथमीक यादी तयार करणे.	
42		जिल्हा पुर्नवसन अधिकारी यांच्या निर्देशा प्रमाणे पुर्नवसन च्या कामात लाभार्थ्यास भुखंडाचा ताबा देणे.	
43		भुसंपादनाच्या क्षेत्रा विषयीचे अभिलेख पुरवणे व आदेशा प्रमाणे संबंधीत 7/12 व नोंदी घेण्यासाठी तलाठी यांच्याकडे पाठविणे.	
44		भुसंपादनाच्या नोटीसाची तलाठ्या मार्फत/ शिपाया मार्फत तामीली करणे.	

45		टंचाई परिस्थितीत पिण्याची नियोजन करणे	
46		टंचाई परिस्थितीत मजूरांना रोहयो काम उपलब्ध करून देणे.	
47		टंचाई परिस्थितीत शासनाच्या निर्देशा प्रमाणे वेळोवेळी कामे करणे.	
48		कार्यालयातील लिपीकांची दफ्तर तपासणी करणे.	
50		वेळोवळी होणारे राष्ट्रीय दिन साजरे करणे.	
51		शासनाने वेळोवळी सुचवलेली कामे जबाबदा-या पार पाडणे.	

कलम (4) (1) (ब) (v) नमूना (अ) (ब) (क) (ड)

आस्था कामाशी संबंधित नियम अधिनियम

अ.क्र.	सुचना पत्रकानुसार दिलेले विषय	नियम/क्रमांक व वर्ष/ आधिनियम / परिपत्रक	अभिप्राय
1.	रजा	मनासे रजा नियम 1989	
2.	सेवेच्या सर्वसाधारण सेवाशर्ती	मनासे सेवेच्या सर्वसाधारण शर्ती	
3.	वेतन	म ना से वेतन नियम 1991	
4.	कर्मचारी वर्तवणूक देखरेख नियंत्रण	मनासे वर्तवणूक नियम 1979 मानसे शिस्त व अपिल नियम 7979	
5.	कार्यालयीन वेळेत शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी पान तंबाकूचे सेवन न करणे	म.शा.स.प्र.वि. निर्णय क्र.सी.डी.आर.1092/प.क्र.-14 1/92/11 दि.14 फेब्रुवारी 1992	
6.	गट क्र. क गट ड संवर्गातील कर्मचा-याना 4 वर्षातून एकदा प्रवास सवलत.	म.शा.स.प.वि.निर्णय क्र.1194/184 सेवा /5/28 मार्च 1995	
7.	अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहणे व शरे कळविणे	म.शा.सा.प्र.विभाग परिपत्रक क.सी.एफ.आर. 1291/113/13/दि. 3 मे 1991	
8.	मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे / सुटी देणे बाबतच्या नोंदी सेवा पुस्तिकेत घेणे बाबत.	म.शा.सा.प्र.विभाग परिपत्रक म.का.प.- 2001/20-ब/25सप्टेंबर2001...	

रोहयो

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	रोहयो कार्यपध्दती	NREGA ACT 2006
2.	मजूर नोंदणी व बेरोजगार भत्ता	NREGA ACT 2006

3.	वार्षिक नियोजन	NREGA ACT 2006
4.	रोहयो यंत्रणेचे संनिमंत्रण	NREGA ACT 2006
5.	मजूरी हजेरी पट व अनुषंगिक बाबी.	NREGA ACT 2006
6.	मजूरांना सोई सवलती	NREGA ACT 2006

❖ पुरवठा

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	Maintains of Essential Commodities	E.C.act 1955
2.	Prevention black marketing essential	
3.	भाव फलक	
4.	साखर	The levy suger supply cntrol order 1979
5.	केरोसीन, पेट्रोलजन्य पदार्थ	The petroleum product supply & distribution ofder 1977(((The kerosene of use vexation of exiling of ceig priers order-)))1993(((The liquefied petroleum gas Regulation Supply and distribution order- 1979
6.	स्वस्त धान्य दुकान	
7.	किरकोळ विक्रेते	The Maharashtra scheduled commodities retil dealrs licensing order - 1979
8.	परवाना शुल्क	अन्न व ना.पू. व ग्राहक संरक्षण विभाग शा.प.जि.व.का. 1003/938/प्र.क्र.253 ना.पू. 23 दि. 17/12/2004
9.	अंत्योदय योजना	शा.नि.क्र.सा.वि.व्य.1001/प्र.क्र./483/ना.पु.28/ दि.8/8/01
10.	अन्नपूर्णा योजना	शा.नि.क.अन्नयो1900/प.क्र.4112/ना.पु./30/ दिनांक 20/6/200 शा.नि.क्र.अ.धा.पु./1205 3181/प.क्र. 2983 ना.पु.-22 दिनांक 15/9/05

11.	बी.पी.एल.योजना	शा.नि.साविय 1096/1733/प.क्र.7691 ना.पु. 28 दि. 26/5/1997
12.	ग्रामीण रोजगार योजना	शा.नि. संग्रारोयो 1002/प.क्र.89/जल 16 दिनांक 1/7/2002

❖ जमाबंदी

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	महसूली प्रकरणे	1 मामलतदार कोर्ट ऍक्ट 1906 2 म.ज.म.अ. 1966 कलम 8(3) (5) 3 म.ज.म.अ. अ(तयार करणे ठेवणे 1971 कलम 31 गा.न. 14
2.	रस्ताच्या तक्रारी	शा.म.व.व.वि. परिपत्रक व आर.टी.एस. 4383, 152527/3616ल-6 दि. 19 मे 1988
3.	अतिक्रमण	म.ज.म.अ.1966 कलम -50 शा.नि.क्र. भुमापन 1086/68/4966-ल1 महलू व वन विभाग दिनांक 4 नोव्हेंबर 1987
4.	रोहयो शिक्षण कर	रोजगार हमी योजना उपकर अधिनियम महाराष्ट्र शिक्षण कर अधिनियम 1962
5.	कोर्ट डिक्री प्रकरणे	म.ज.म.अ.1966 सी पी सी सेक्शन 54
6.	नदी नाल्यातून पाईपलाईन द्वारे पाणी नेण्यास परवानगी देणे	म.ज.म. 1966 कलम 49. शा.नि.क्र. डेस्क 1085/916/दि. 30 जानेवारी 1986
7.	अकृषीक	म.ज.म.अ. 1966 कलम 44 45
8.	भूमी अभिलेख संगणकीकरण	क.कॉम्प-192 संगणक प्रमाणी/स1/2002 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.रा.) पुणे दिनांक 4/3/2002 चे परिपत्रक

9.	वृक्षतोड	मा.आयुक्त औरंगाबाद यांचे परिपत्रक यांचे क्रमांक आर.बी. डेस्क 1एल.एन.डी.632/86 दिनांक 29 एप्रिल 1986 महाराष्ट्र झाडे तोडण्या बाबत (विनियोग) अधिनियम 1964.
10.	जमीन महसूल आकरणी	म.ज.म.अ. 1966 महाराष्ट्र जमीन महसूल आणि विशेष आकारणी नियम 1974
11.	गाव दप्तर अद्यावतीकरण	महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख (तयार करणे व सुव्यवस्थीत ठेवणे) 1971
12.	जमाबंदी	महाराष्ट्र जमीन महसूल आकरणी व जमाबंदी

❖ निवडणूक

अ.क्र.	विषय	नियम अटी /परिपत्रके
1.	ग्राम पंचायत निवडणूक	ग्राम पंचायत अधिनियम 1958
2.	जि .प. पं.स. निवडणूक	जि.प. पं.स. अधिनियम
3.	लोकसभा निवडणूक	Representaition of peoples Act 1950 1951
4.	विधानसभा निवडणूक	Representaition of peoples Act 1950 1951
5.	विधान परिषद निवडणूक	आर पी अॅक्ट 1950 1951
6.	नगर परिषद निवडणूक	नगर परिषद निवडणूक अधिनियम
7.	मतदार नोंदणी	मतदार नोदणी नियम 1960
8.	निवडणूक कर्मचारी यांच्या नियुक्त्या	आर पी अॅक्ट 1950

❖ संगायो / इंगायो

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	संजय गांधी निराधार अनुदान योजना	
2.	इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ योजना	

3.	इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना.	सामाजिक न्याय व सहा. विभाग क्रं. विसयो 2010/प्र.क्र.177 विसयो 2 दि. 26 ऑक्टोबर 2010.
4.	इंदिरागांधी राष्ट्रीय अंपग निवृत्ती योजना	
5.	श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना	
6.	राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना	1. गृह निर्माण व विशेष सहा. योजना क्रं. संगायो 1095 सिआर 119 विस 1 दि. 14 नॉव्होबर 1995 2. .नि.व.स.वि.शा.नि.क्र. इंगायो 1099 प.क्र.65 वि.स. -1 दि.3 जुलै 2000 व 8 मार्च 2000.

❖ एम.ए.जी

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	प्रतिबंधात्मक उपाय	Criminal procedure code 107 109 110
2.	काराग्रह अधीक्षक	Sub jail manual
3.	पूरावा साक्ष	Indian Evidence Act 1872
4.	करमणूक कर	मुंबई करमणूक कर 1923
5.	केबल	1) केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 2) केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियम) अधिनियम सुधारना 200 3) मुंबई करमणूक कर अधिनियम 1923 मधिल सुधारना दि. 4 मे 2002
6.	चित्रपट	महाराष्ट्र चित्रपट ग्रहे (विनियमन) नियम 1966 मुंबई सिनेमा (विनियमन) अधिनियम 1953 1) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा.परिपत्रक क्र.पी.ई.एन.टी/1098 प.क्र.193/टी-1 दि. 12 मे 1998 2) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा.परिपत्रक क्र.पी.ई.एन.टी 1098 प.क्र.193टी-1/ दिनांक 2 जुलै 1998 3) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा.परिपत्रक क्र.पी.ई.एन.टी.1098 प.क्र.193टी-1/ दि. 1डिसेंबर 1998 4) महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शा.परिपत्रक

❖ वसूली विभाग

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	थकबाकी वसूली	म.ज.म.अ. 1966 कलम 168 ते 223
2.	अकृषीक दंड वसूली	म.ज.म.अ. 1966 कलम 45
3.	गौण खनिज	म.ज.म.अ. 1966 कलम 48(7)(8) जमिन महसूललाची वसूल नियम

❖ नैसर्गिक आपत्ती

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1	नैसर्गीक आपत्ती मृत्यूच्या वारसास शासकीय मदत	1) शा.नि.क्र.सी.एल.एस.-06-04प.क्र.168 म.3 दिनांक 19/ ऑगस्ट 2004 2) शासन ठराव व.व.क.सी.एल.एस. 5983 / 248361/प.क्र.820/म-3 दि. 31 जाने. 83 3) शा.नि.म.व.व.वि.क.सि.एल.एस.8 97 प.क्र. 189 म-3 दिनांक 26 ऑगस्ट 1997 4) क्र.सी.एल.एस.8-97/प.क्र. 189 म-3 दिनांक 22 डिसेंबर 1999. 5) क्र.सी.एल.एस.05.0502/प.क्र.-189 म-3 दिनांक 17/09/2002

❖ पाणी टंचाई

अ.क्र.	विषय	नियम अटी / परिपत्रके
1.	विहीर, बोअर अधिग्रहन	1) अधिग्रहन अधिनियम1963

	2) महाराष्ट्र पिण्याचे पाणी पुरवठ्याचे अधिनियम 1983
--	--

❖ निर्णय प्रक्रियातील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायित्व निश्चित करून कार्यपध्दतीचे
प्रकाशन

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी	जबाबदार अधिकारी	नियम / अधिनियम शा.नि.
1.	कर्मचा-याचे वेतनवाढ मंजूर करणे	माहे जुलै	तहसीलदार	म.शा.सा.प्र.वि.निर्णय क्र.एस. आर. व्हि. 1095 प.क्र.-1/95/12 दि. 8 जुन 1995
2.	कर्मचा-याचे गोपनीय अहवाल लिहणे व पुनर्विलोकन अधिकारी यांचे कडे सादर करणे	दरवर्षी 30 एप्रिल पर्यंत	तहसीलदार	म.शा.सा.प्र.वि. निर्णय क्र. एस. आर. व्हि. 1089/ 2829/ प.क्र. 406/8 दिनांक 4 एप्रिल 1999

❖ पुरवठा

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी	जबाबदारी अधिकारी	नियम/अधिनियम शा.नि.
1.	इतर राज्यतून आलेल्या अर्जदारास शिधापत्रिका देणे	15 दिवस	तहसीलदार	शा नि क्र सा वि व्य /1099/प्रक्र
2.	नवीन शिधापत्रिका देणे (राज्यातील)	7 दिवस	तहसीलदार	8886/ना पु 28 दि 5 /11/1999
3.	शिधा पत्रिकेत नाव देणे	7 दिवस	तहसीलदार	

4.	शिधा पत्रिकेत नविन जन्मलेल्या मुलाचे नाव वाढविणे	1 दिवस	तहसीलदार
5.	शिधा पत्रिकेत लहान मुलांचे एकांके वाढविणे	1 दिवस	तहसीलदार
6.	दुय्यम शिधा पत्रिका देणे	10 दिवस	तहसीलदार
7.	शिधा पत्रिकेतील पत्त्यातील बदल	7 दिवस	तहसीलदार
8.	शिधा पत्रिकेतील नाव कमी करणे व तसे प्रमाणपत्र देणे	1 दिवस	तहसीलदार
9.	शिधा पत्रिका रद्द करून प्रमाणपत्र देणे	1 दिवस	तहसीलदार

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी	जबाबदारी अधिकारी	नियम/अधिनि यम शा.नि.
1.	ग्रामीण भागातील वर्ग 2 गावात अकृषीक परवानगी देणे	45 दिवस	तहसीलदार	
2.	तात्पूरती अकृषीक परवानगी देणे	15 दिवस	तहसीलदार	
3.	5 लाख रुपये पर्यंत ऐपतीचा दाखला देणे	21 दिवस	तहसीलदार	
4.	नदी नाल्यातून पाणी उचलण्याची परवानगी देणे	14 दिवस	तहसीलदार	
5.	अल्प भूधारक प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसीलदार	
6.	शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसीलदार	
7.	गौण खनिज परवाना देणे	2 दिवस	तहसीलदार	
8.	खुल्या प्रवर्गातील महिलाना नॉन क्रिमेलीअर प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसिलदार	शा नि दि 1/8/1997
9.	आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणे	3 दिवस	तहसिलदार	शा नि दि 11/10/2012
10.	बेबाकी प्रमाणपत्र	3 दिवस	तहसिलदार	
11.	खाद्य गृह परवाना नुतनीकरण	3 दिवस	तहसिलदार	

12.	कॅमेरा गृह परवाना नुतनीकरण	1 दिवस	तहसिलदार	
13.	नाटक लोकनाटयाचा परवाना	1 दिवस	तहसिलदार	
14.	7/12 आठ अ नक्कल	1 दिवस	तहसिलदार	
15.	नक्कल देणे	7 दिवस	तहसिलदार	
16.	जन्म मृत्यु नोंदणी आदेश	7 दिवस	निवासी नायब तहसिलदार	शा नि दि 7/2/1976
17.	उत्पन्नाचे प्रमाणपत्र	15 दिवस	निवासी नायब तहसिलदार	
18.	रहिवासी प्रमाणपत्र	7 दिवस	निवासी नायब तहसिलदार	
19.	प्रतिज्ञापत्र सांक्षाकन	1 दिवस	अव्वल कारकुन महसुल	

कमल 4 (1) (ब) (iv) नमूना (अ)

❖ संघटनाचे लक्ष वार्षिक

अ.क्र.	काम - कार्या	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष 2016-2017	आभिप्राय
1.	वसूली	प्रपत्र अ	50.18	वार्षिक लक्ष प्रति महा पुर्ती
2.	वसूली	प्रपत्र ब	40.83	वार्षिक लक्ष प्रति महा पुर्ती
3.	वसूली	प्रपत्र क	NIL	वार्षिक लक्ष प्रति महा पुर्ती

कमल 4 (1) (अ) (vi)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयामध्ये दस्तऐवजांची वर्गवारी

अ.क्र.	विषय	दस्त ऐवजांचा प्रकार/नस्त्र मष्टर/नोंद पुस्तक व्हाऊचर	प्रमुख बाबींचा तपशिलवार	सुरक्षीत ठेवण्याचा कालावधी
1		अ वर्ग संचिका		कायम स्वरुपी

2		ब वर्ग संचिका		तिस वर्षे
3		क - 1		10 वर्षे
4		क -		05 वर्षे
5		ड- वर्ग (पावत्या)		1 वर्षे

कलम 4 (1) (ब) (v)

❖ नमून्यामध्ये कामाचे प्रकटीकरण

संघटना चे लक्ष (वार्षिक) अ.क्र.	कामकार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	आभिप्राय
1.	वसूली	प्रती महिना दिलेल्या उद्दीष्टा नुसार	वार्षिक इष्टांका प्रमाणे	
2.	गौणखनिज		वार्षिक इष्टांका प्रमाणे	

कलम 4 (1) (ब) (iv) नमूना (ब)

कामाची काल मर्यादा अ.क्र.	काम - कार्या	दिवस	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिका
1.	कर्मचा-याचे वेतनवाढ मंजूर करणे	दरवर्षी 1 जुलै	तहसीलदार	
2.	कर्मचा-याचे गोपनीय अहवाल लिहणे व पुनर्विलोकन अधिकारी यांचेकडे सादर करणे	दरवर्षी 30 एप्रिल पर्यंत	तहसीलदार	

3.	कर्मचा-याचे (वर्ग-4) जेष्ठाता सुची तयार करणे	दरवर्षी	तहसीलदार	
1.	इतर राज्यातून आलेल्या अर्जदारास शिधापत्रिका देणे	15 दिवस	तहसीलदार	
2.	नवीन शिधापत्रिका देणे (राज्यातील)	7 दिवस	तहसीलदार	
3.	शिधा पत्रिकेत नाव देणे	7 दिवस	तहसीलदार	
4.	शिधा पत्रिकेत नविन जन्मलेल्या मुलाचे नाव वाढविणे	1 दिवस	तहसीलदार	
5.	शिधा पत्रिकेत लहान मुलांचे एकांके वाढविणे	1 दिवस	तहसीलदार	
6.	दुय्यम शिधा पत्रिका देणे	10 दिवस	तहसीलदार	
7.	शिधा पत्रिकेतील पत्त्यातील बदल	7 दिवस	तहसीलदार	
8.	शिधा पत्रिकेतील नाव कमी करणे व तसे प्रमाणपत्र देणे	1 दिवस	तहसीलदार	
9.	शिधा पत्रिका रद्द करून प्रमाणपत्र देणे.	1 दिवस	तहसीलदार	
1.	ग्रामीण भागातील वर्ग 2 गावात अकृषीक परवानगी देणे	45 दिवस	तहसीलदार	
2.	तात्पूरती अकृषीक परवानगी देणे	15 दिवस	तहसीलदार	
3.	1 लाख रुपये पर्यंत पैतीचा दाखला देणे	21 दिवस	तहसीलदार	
4.	नदी नाल्यातून पाणी उचलण्याची परवानगी देणे	14 दिवस	तहसीलदार	
5.	अल्प भूधारक प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसीलदार	
6.	शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसीलदार	
7.	गौण खनिज परवाना देणे	2 दिवस	तहसीलदार	
8.	खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमेलीअर प्रमाणपत्र देणे	15 दिवस	तहसीलदार	
9.	आर्थीक दृष्टया दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देणे	3 दिवस	तहसीलदार	
10.	बेबाकी प्रमाणपत्र देणे	3 दिवस	तहसीलदार	
11.	खाद्य गृह परवाना नुतनीकरण	3 दिवस	तहसीलदार	
12.	कॅरम गृह परवाना नुतनीकरण	1 दिवस	तहसीलदार	
13.	नाटक लोकनाटयाचा परवाना	1 दिवस	तहसीलदार	

14.	7/12 आठ अ नक्कल	1 दिवस	तहसीलदार	
15.	नक्कल देणे	15 दिवस	तहसीलदार	
16.	जन्म मृत्यू नोंदनी आदेश	7 दिवस	नायबतहसिलदार महसुल	
17.	उत्पन्नाचे प्रमाणपत्र	15 दिवस	नायबतहसिलदार महसुल	
18.	रहिवाशी प्रमाणपत्र	7 दिवस	नायबतहसिलदार महसुल	
19.	प्रतिज्ञापत्र सांक्षाकन	1 दिवस	अव्वल कारकून महसूल	

कलम 4 (1) (ब) (Viii) नमूना (अ)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयाच्या समितीची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र.	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दीष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसमान्यांस खुली आहे किंवा नाही	सभेचा कार्यवृत्तांत
1	संजय गांधी समिती	अ-आमदार ब- तहसीलदार सदस्य-6 1. बिडोओ. 1. ओपन 1. एस.सी. 1. महिला वि. जा.भ.ज-2	सामाजिक अर्थसहाय्य पात्र लाभार्थीची निवड करणे	3 महिन्यात एकदा	आहे	
2	रोहयो समिती	अध्यक्ष - सचिव - तहसिलदार सदस्य - 6	रोजगार हमी योजनेचा प्रभावी अंलबजावणी	आवश्यकत्यानुसार (टंचाई काळात प्रति महिना	नाही	
3	तालुका दक्षता समिती	अध्यक्ष - आमदार सचिव तहसीलदार सदस्य - 10	तालुक्यातील सार्वजिक वितरण व्यवस्थेवर देखरेख व नियांण	प्रतिमहिना	नाही	
4	तालुका समन्वय समिती	अध्यक्ष सचिव तहसिलदार	तालुक्यातील प्रशासन संदर्भात सर्व बाब	मा. अध्यक्ष यांचे सुचना आवश्यकते नुसार	होय	
5	महत्मा गांधी तंटा मुक्ती गाव मोहीम समिती	तहसिलदार, अध्यक्ष, पोलीस निरीक्षक, गट विकास अधिकारी, सरकारी वकील, तालुका निरीक्षक भु.अ. नगर भुमापन अधिकारी, सभापती पं.स.,	तंटा मुक्त गावाची निवड करणे व तंटा मुक्त गाव करणे	आवश्यकते नुसार	नाही	

		स्व.स्व.संस्था पदाधिकारी, जि.प. सदस्य, पत्रकार, कायदे विषयक सहाय समितीचे पॅनेलवरील वकील			
--	--	--	--	--	--

कमल 4 (1) (ब) (ix)

धर्माबाद येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी योचे नांव पत्ते व त्यांचे मासिक वेतन

अ.क्र.	पदनाम	अधिकारी / कर्मचा-याचे नांव	वर्ग	दुरध्वनी / इ-मेल / फॅक्स	एकूण वेतन
१	तहसिलदार धर्माबाद	श्रीमती.चौहान ज्योती श्रीपतसिंग	वर्ग 1		17520+5000
१.	नायब तहसिलदार	स.उमर.स.अहमद हूशेन	वर्ग 2		15210+4300
२.	नायब तहसिलदार	सुनिल गोंविदराव माचेवाड	वर्ग 2		19490+4300
३.	नायब तहसिलदार	धुमाळ पी.पी.	वर्ग 2		11200+4300
१.	अ.का	राचेवाड जी.व्ही.	वर्ग 3		8430+3500
२.	अ.का	पापुलवार पी.एन.	वर्ग 3		8690+3500
३.	अ.का	गवारगुरु एस.एस.	वर्ग 3		8690+3500
१.	लिपीक	एन.डी.नाईकवाडे	वर्ग 3		9490+1900
२.	लिपीक	बास्टेवाड जी.व्ही.	वर्ग 3		6930+1900
३.	लिपीक	केदारे बी.टी.	वर्ग 3		9270+ 1900
४.	लिपीक	टोनपे एम.एम.	वर्ग 3		6820+1900
५.	लिपीक	सईदा ईशरत फिरदोस	वर्ग 3		6560+1900
६.	लिपीक	नलवाडे पी.एस.	वर्ग 3		6310+1900
७.	लिपीक	उट्टलवाड बी.एल.	वर्ग 3		7120+1900
८.	लिपिक	भालेराव ए.डी.	वर्ग 3		6010+ 1900

१.	मं.अ	परळीकर ऐ.एम.	वर्ग 3		11090+3500
२.	मं.अ	पवळे बी.डी.	वर्ग 3		10490+3500
३.	मं.अ	रिक्त	वर्ग 3		-
१.	तलाठी	रिक्त	वर्ग 3		
२.	तलाठी	देशपांडे	वर्ग 3		7810+2400
३.	तलाठी	गाजेवार एन.आर.	वर्ग 3		8440+2400
४.	तलाठी	बामणे एस.एम.	वर्ग 3		8440+2400
५.	तलाठी	अंबेराय एल.बी.	वर्ग 3		9110+2400
६.	तलाठी	नगमा यास्मीन	वर्ग 3		7810+2400
७.	तलाठी	आडे यु.डब्लु.	वर्ग 3		8440+2400
८.	तलाठी	एम.व्ही.राऊत	वर्ग 3		8440+2400
९.	तलाठी	कदम बी.जी.	वर्ग 3		8120+2400
१०	तलाठी	डी.एस.अष्टूरे	वर्ग 3		8770+2400
११	तलाठी	पांचाळ एस.सी.	वर्ग 3		8050+2400
१२	तलाठी	पांचाळ एम.व्ही.	वर्ग 3		8770+2400
१३	तलाठी	हाट्टेकर जे.एस.	वर्ग 3		8440+2400
१४	तलाठी	देवापुरे ऐ.एस.	वर्ग 3		7510+2400
१५	तलाठी अकृषीक	गोपीनवार ऐ.आर.	वर्ग ३		9110+2400
१६	तलाठी अकृषीक	रिक्त	वर्ग ३		
१७	तलाठी	खंडागळे एस.पी.	वर्ग ३		7810+2400
१८	तलाठी	विसपुते एस.डी.	वर्ग ३		7510+2400
१९	तलाठी	यन्नावार ए.ए.	वर्ग ३		11530+2400
२०	तलाठी	वर्षा कुलकर्णी	वर्ग ३		9110+2400
१	वाहनचालक	एस.जी.बोईनवाड	वर्ग 3		9800+1900

१.	शिपाई	रिक्त	वर्ग 4		
२.	शिपाई	बुन्नोड डी.वाय	वर्ग 4		4990+1300
३.	शिपाई	रवतोड आर.के.	वर्ग 4		5380+1300
४.	शिपाई	वाय.एल.रोन्टेवाड	वर्ग 4		4990+1300
५.	शिपाई	एच.टी.नाईकवाडे	वर्ग 4		4990+1300
६.	शिपाई	शंखपाळे एल.ए.	वर्ग 4		7420+1600
७.	शिपाई (गोदाम)	अफसर अली अजगर अली	वर्ग 4		9040+1600
८.	कोतवाल	श्री.घाटे पी. सी			5010
१.	कोतवाल	कोटूरवार पवन गंगाधर			5010
२.	कोतवाल	एनगंटीवार साईनाथ गंगाधर			5010
३.	कोतवाल	चिकले ज्ञानेश्वर दत्ता			5010
४.	कोतवाल	कुरेवाड आत्माराम हरीभाऊ			5010
५.	कोतवाल	बाळापुरकर संदेश दत्तात्रय			5010
६.	कोतवाल	बियानवाड संदिप मलन्ना			5010
७.	कोतवाल	कन्नेवाड पांडुरंग मारेती			5010
८.	कोतवाल	सुत्रावे साईनाथ किशन			5010
९.	कोतवाल	सुर्यवंशी दत्ता बालाजी			5010
१०	कोतवाल	गुरगलवाड बालाजी लक्ष्मण			5010
११	कोतवाल	घुमडे विदया सुधाकर			5010
१२	कोतवाल	वाघमारे सिमा सुर्यकांत			5010
१३	कोतवाल	घाटे बळीराम मरिबा			5010
१४	कोतवाल	मौला अहमद			5010
१५	कोतवाल	नारायण झपाटे			5010
१६	कोतवाल	नारायण लक्ष्मण पंदेरलू			5010

१७	कोतवाल	विशाल माधवराव पाटिल			5010
१८	कोतवाल	रिक्त			
१९	कोतवाल	रिक्त			

कलम 4 (1) (ब) (xi)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

अ.क्र.	अंदाजपत्रकिय शिर्षाचे वर्णन	अनुदान	नियोजित वापर (क्षेत्र व कामाचा तपशिल)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
1	2053 C I C II C III	6202000 1691000 8216000	वेतन देयक	वेळेनुसार	

कलम 4 (1) (ब) (x)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-याची वेतनाची विस्तृत माहिती प्रसिध्द करणे.

अ.क्र.	वर्ग	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
			नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता)	प्रसंगानुसार (प्रवास भत्ता)	विशेष (जिले प्रकल्प भत्ता, प्रक्षिक्षण भत्ता)
			1. मुळ वेतनाचे 90% 2. मुळ वेतनाचे १०%		

1	वर्ग 1	15600-39100	म.भ.90%		
2	वर्ग 2	9300-34800	म.भ.90% घ 10%		
3	वर्ग 3 अ.का	5200-20200	म.90 % घ.10%		नाही
	लिपिक	5200-20200	म.90% घ.10%		नाही
	म.अ.	5200-20200	म.90% घ.10%		नाही
	तलाठी	5200-20200	म. 90% घ.10%		नाही
4	वर्ग 4 शिपाई	4440-7440	म. 90% घ.10%		नाही

कमल 4 (1) (ब) (xii) नमूना - ब

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अनुदान कार्यक्रमांतर्गत लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

योजना :- 1 संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलसाठी अनुदान योजना.

अ.क्र.	लाभार्थीचे नांव	पत्ता	अनुदान/लाभ याची रक्कम स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
	संजयगांधी निराधार आर्थिक दुर्बल घटक योजना तिल यादी नुसार		रु. 600 प्रतिमहा	वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	
	श्रावण बाळ/ राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना. तिल यादी नुसार		600 प्रतिमहा	वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	
	इंदीरागांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना विधवा निवृत्ती योजना अंपग निवृत्ती योजना		राज्य शा. 400/- केंद्र शा. 200/-	वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	
	अंत्योदय योजना तिल यादी नुसार		अल्प दराने धान्य पुरवठा	वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	

	अन्नपुर्ण योजना. तिलयादी नुसार			वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	
	शेतकरी अपघात तील यादी नुसार विमा योजना			वेळोवेळीच्या निर्गमित शासन निर्णया नुसार	

कमल 4 (4) (ब) (xi) नुमना-अ

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती

अ.क्र.	माहितीचा तपशील	संजय गांधी निराधार/ आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान	इंदिरा गांधी निराधार व भुमिहीन शेतमूजर महिना अनुदान योजना	श्रावण बाळ / राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृती वेतन योजना	
1	लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती				
2	लाभ मिळण्यासाठीच्या अटी				
3	लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपध्दती				
	पात्रता ठरविण्यासाठीची आवश्यक कागदपत्रे				
5	लाभार्थीची विस्तृत माहिती				
6	अनुदान वाटपाची कार्यपध्दती				
7	सक्षम अधिका-याच पदनाम	तहसिलदार धर्माबाद	तहसिलदार धर्माबाद	तहसिलदार धर्माबाद	तहसिलदार धर्माबाद
8	विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क				
9	इतर शुल्क				
10	विनंती अर्जाचा नमूना				
11	सोबतचे दस्तऐवज				
12	जोड कागदपत्रांचा नमूना				
13	तक्रार निवारण अधिकारी				
14	तपशिलवार निधी				

कलम 4 (1) (ब) (xvi)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी / सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपीलीय प्रधिकारी यांची विस्तृत माहिती प्रकाशित करणे.

अ.क्र.	कार्यालय	सहाय्यक माहिती अधिकारी	जन माहिती अधिकारी	अपीलीय अधिकारी
१.	तहसिल कार्यालय धर्माबाद	अव्वल कारकुन (म.)1 2 3	नायब तहसिलदार	तहसिलदार, धर्माबाद
२.	तहसिल कार्यालय धर्माबाद	अव्वल कारकुन मग्नारोहयो	नायब तहसिलदार	तहसिलदार धर्माबाद
३.	तहसिल कार्यालय धर्माबाद	अव्वल कारकुन पुरवठा	नायब तहसिलदार	तहसिलदार धर्माबाद
४.	तहसिल कार्यालय धर्माबाद	अव्वल कारकुन संगायो	नायब तहसिलदार	तहसिलदार धर्माबाद
५.	तहसिल कार्यालय धर्माबाद	अव्वल कारकुन इंगायो	नायब तहसिलदार	तहसिलदार धर्माबाद
६.	तहसिल कार्यालय धर्माबाद	लिपिक निवडणुक	नायब तहसिलदार	तहसिलदार धर्माबाद
७.	तलाठी सजा		संबधीत सर्व तलाठी	संबधीत मंडळ अधिकारी

कलम 4 (1) (ब) (xv)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

अ.क्र.	सुविधांचा प्रकार	वेळ	कार्यपध्दती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती / कर्मचारी	तक्रार निवारण
1	भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती	कार्यालयीन वेळेत		तहसील कार्यालय, धर्माबाद		तहसिलदार धर्माबाद
2	अभिलेख सुविधा (नक्कल देणे)	कार्यालयीन वेळेत	विहित नमून्यातील अर्ज कागदपत्रे व फीस भरून	अभिलेख विभाग	अव्वल कारकुन (म)	तहसीलदार धर्माबाद

3	सुचना फलकाची माहिती	कार्यालयीन वेळेत	दर्शनिय भागावर सुचना फलक उपलब्ध	तहसील कार्यालय धर्माबाद	--	--
4	सेतू सुविधा केंद्र	कार्यालयीन वेळेत	विहित नमून्यात आवश्यक परीपुर्ण कागदपत्रास व शुल्कासह अर्ज दाखल करणे		सेतू सुविधा केंद्र	तहसीलदार धर्माबाद

कलम 4 (1) (ब) (xiii)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयात मिळणा-या परवान्याची माहिती (चालू वर्षाची) परवाना / परवानगी

अ.क्र.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासून	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवाण्याची विस्तृत माहिती
1		पाणी परवाना				परवान्यातील अटी व शर्ती प्रमाणे	
2		खाद्य गृह परवाना				परवान्यातील अटी व शर्ती प्रमाणे	
3		अकृषिक परवानगी				परवान्यातील अटी व शर्ती	
4		गौणखनिज उत्खनन व वाहतूक				परवान्यातील अटी व शर्ती	

कलम 4 (1) (ब) (xiv)

धर्माबाद येथील तहसील कार्यालयातील ईलेक्टॉनिक स्वरूपातील साठविणेची माहिती प्रकाशीत करणे.

अ.क्र.	दस्तऐवजी	विषय	कोणत्या	माहिती मिळविण्याची	जबाबदार व्यक्ती
--------	----------	------	---------	--------------------	-----------------

	प्रकार		इलेक्टॉनिक नमुन्यात	पध्दती	
1.	7/12 8-अ	भुमि अभिलेख संगणकिकरण	सी.डी.	विहीत नमूण्यात अर्ज व रु. 10 शुल्कसह नकलेच्या स्वरूपात	D.B.A.(नायब तहसिलदार महसुल) व सेतू सुविधा केंद्र संचालक

❖ कामे :- कार्यपध्दती :- तलाठी (म.ज.म. अ. खंड 4 मध्ये नमुद तरतुदी)

1. नैसर्गिक आपत्ती :-

घटनेची माहिती तहसीलदार यांना 24 तासाचे आत कळविणे.
घटना व घटनास्थाळाचा वस्तुनिष्ठ पंचनामा नियमास अधिन राहून मदत देण्यासंबंधीची कार्यवाही करणेबाबत स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सार करणे.
घटनेच्या वेळी तातडीच्या उपायोजना करणे व माहिती देणे.
गाव पातळीवर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती करणे.

2. संगायो, इगायो :-

1. संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलासाठी अनुदान योजना, राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजना, कुंटूब अर्थसहाय्य योजना व इतर योजनांचे लाभार्थ्यांकडून अर्ज भूरन प्रथमिक चौकशीसह माहिती अर्ज तहसील कार्यालयास सादर करणे.
2. लाभार्थ्यांची चौकशी विहीत नमूण्यात करणे तसेच वेळोवेळच्या अद्यादेश व परीपत्रकानुसार अद्यावत माहिती सादर करणे.
3. संजय गांधी स्वावलंबन कर्जाची वसूली करणे.

3. रो.ह.यो :-

मजूर नोंदनी नोदवहीमध्ये आपल्या सज्जा अंतर्गत पात्र मजुरांची नोंदणी करणे व संबंधितास मजूर कार्ड वाटप करणे.
मजुरांची संख्या व वेळेपरत्वे कामांची मागणी तहसील कार्यालयास कळविणे.

4. निवडणूक :-

1. मतदार नोंदनी व याद्यांचे अद्यावतीकरणे व प्रसिध्दी करणे.
2. निवडणूक कार्यक्रमांची प्रसिध्दी करणे व आचारसंहितेची अंमलबजावणी करणे.
3. निवडणूक दरम्यान मतदान केंद्राची व मतदान अधिका-याची व्यवस्था पाहणे.
4. निवडणूक दरम्यान कायदा व सुव्यवस्थेची वेळोवेळी तहसीलदार यांना माहिती देणे.

मतदारांना निवडणूक ओळखपत्र वाटप करणे.

5. पुरवठा :-

राशन कार्ड, युनिट रजिस्टर तयार करणे व तहसील कार्यालयात सादर करणे
ग्राम दक्षता समितीचे गठण करून सचिव म्हणून कामकाज पार पाडण
कार्यालयीन आदेशान्वये वेळोवेळी रेशन कार्ड पडताळणीचे व इतर अनुषंगीक काम पाहणे.

6. भुसंपादन व पुनर्वसन :-

भुसंपादन
भुसंपादीत क्षेत्रविषयीचे अभिलेखे पुरविणे.
सयुक्त पाहणीच्या वेळी उपस्थित राहणे.
भुसंपादनाच्या सर्व प्रकारच्या नोटीसा तामील करणे.
भुसंपादनाच्या पत्रकाप्रमाणे 7/12 वर नोंद घेणे.

पूनर्वसन

पुनर्वसन करते वेळीजिल्हा पुनर्वसीत कुटूंबाची प्राथमीक यादी तयार करणे
पुनर्वसनाच्या कामी पुनर्वसन अधिका-याना सर्वतोपरी सहाय्य करणे.

7. कायदा व सुव्यवस्था :-

सण, उत्सव व इतर कार्यक्रमांमध्ये सज्जाअंतर्गत कायदा व सुव्यवस्थे बाबतची वेळोवेळी माहिती
तालुका दंडाधिकारी यांना कळविणे.

8. इतर कामे :-

अल्पबचत करणे - बचत शाळा, बचत ग्राम, बचत देणा-या लोकींची यादी तयार करणे
कुटूंब नियोजन :- करणेसाठी लोकांना प्रवृत्ता करणे.
कृषी गणना, जनगणना, आर्थीक गणनाकामी वेळोवेळी शासन आदेशान्वये काम पाहणे.

9. करमणूक कर वसूली :-

सिनेमागृह व्हि.डी.ओ. गृह, केबल डिटीएच. व्हि.डी.ओ. गेम्स इत्यादीचा करमणूककर वसूल करणे.
डि.टी.एच व केबल - जोडणी धारकाची यादी तयार करून दाखल करणे.

10. विविध प्रमाणपत्र :-

जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, राष्ट्रीय त्वाचे प्रमाणपत्र,
क्रमीमीलिअर प्रमाणपत्र, ऐपती प्रमाणपत्र, जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र स्थानिक
चौकशी करून देणे.

❖ काम :- कार्यपध्दती - मंडळ अधिकारी, (म.ज.म. अ. खंड 4 मध्ये नमुद तरतुदी)

1) नैसर्गिक आपत्ती -

घटना स्थळाचा पंचनामा करून मदत देण्यास पात्र / अपात्र असल्या बाबतचा स्पष्ट अभिप्राययासह अहवाल तहसीलदार यांना सादर करणे.

2) पुरवठा -

प्रतिमहिना दोन स्वस्त धान्य दुकानाची तपासणी करून अहवाल सादर करणे.
मंडळातील सर्व स्वस्त धान्य दुकानाची माहिती ठेवणे.

3) संगायो / इंगायो -

संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना, इंदिरा गांधी निराधार व भुमिहीन शेतमजूर महिला अनूदान योजना, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, कुटूंब अर्थसहाय्य योजना या बाबतचे तहसील कार्यालयाकडून चौकशीसाठी आलेल्या अर्जानुसार स्थानिक चौकशी करून अहवाल सादर करणे.

4) कायदा व सुव्यवस्था-

मंडळा अंतर्गत तालुका दंडाधिकारी यांचे आदेशानुसार कायदा व सुव्यवस्थे बाबत वेळोवेळी अहवाल सादर करणे

तहसिलदार धर्माबाद.